



Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, G Block. Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Department of Corporate Service **BSE** Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Symbol: ANGELBRKG

Scrip Code: 543235

Sub: Newspaper Publication of Corrigendum to Annual Report for the Financial Year 2020-21

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisements for the publication of Corrigendum to Annual Report for the Financial Year 2020-21 of the Company in the following newspapers:

1. Financial Express in English Language and

2. Mumbai Lakshadeep in Marathi Language

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you,

For Angel Broking Limited

Vineet Agrawal **Chief Financial Officer**

Date: June 11, 2021 Place: Mumbai



EVEREADY >>>

Name of Item	Last Date of Bio submission 06.00 PM 28.06.2021	
Development and Deployment of End-to- End solution for Crew Rostering and bus scheduling for KSRTC		
EOI for Supply, Installation and Maintenance of Face Recognition Attendance Systems	06.00 PM 22.06.2021	
Vehicle Location Tracking Device - 4500 Nos.	06.00 PM 18.06.2021 in. sd/-	

MAHANAGAR TELEPHONE NIGAM LIMITED

also informed that Trading Window of MTNL has be d from 01.04.2021 to 01.07.2021 (both days inclusive) tofice is also uploaded on www.mtnl.net.in

ACE: New Delhi For MAHANAGAR TELEHONE NIGAM LIMIT ATE: 08.06.2021 (S.R. SAYAL) COMPANY SECRETA

From the Front Page

EPF sops for industry, workers to be extended by 6 months

The scheme — Atmanirbhar Bharat Rojgar Yojana (ABRY) — was first announced on November 12, 2020, as part of the Atmanirbhar Bharat Package 3.0, and the Cabinet gave

"The current situation warrants that ABRY be extended. Fund are also available under the scheme,"

the source said. The rate had last reached double the source said. Under the current scheme, the government provides subsidy for two years in respect of new employees recruited between October 1, 2020, to June 30, 2021, in the form of 12% employees 'contribution and 12% of employers' contribution (24% of wage or basic pay plus DA) towards Employees' Provident Fund (EPF) in respect of new employees earning up to ₹15,000 per month in a firm employing up to 1,000 people. Also, the government pays employees' share of EPF contribution (12%) in respect of new employees in establishments employing up to 1,000 people. Also, the government pays employees' share of EPF contribution (12%) in respect of new employees in establishments employing up to 1,000 people. Also, the date of registration of the date of registration of the employee. Under the current scheme, the

The rate had last reached double digits in June last year, when it was 10.18%. According to the CMIE, barring in April, May and June hart year and May this year, the monthly unemployment rate had never breached the double-digit mark at least since January 2016.

It reached its peak of 23.52% in April last year amid a countrywide lockdown, but started falling from the next month. In Maylast year, the country's unemployment rate was

lockdown, but started falling from the next month. In May last year, the country's unemployment rate was 21,73%. Formalisation of employment has been a focus area of the Narendra Modi government; it has, for instance, sought to expand the EPF base via assorted subsidy scheme, including the Pradhan Mantri Rozgar Prosthaban Yojana for the textiles and garment sector. However, official documents showed the process of formalisation of employment – jobs with essential social security cover—has taken a big hif due to the pandemic since gathering pace for a fewyears than the part of the process of formalisation of employment – jobs with essential social security cover—has the pandemic since gathering pace for a fewyears [11] 2020-21. New enrollment under the two prominent social-security organisations – EPFO and ESIC – fell nearly a quarter on year in 2020-21, according to official data. Clearly, not just job creation, but even formalisation, which has been incentivised by the Modi government of the process of the social security of the social secu incentivised by the Modi govern ment with significant fiscal cost, has suffered as the pandemic rav-

\$43-bn rise in

Eraught with risks
Elara India Opportunities Fund,
Apms Investment Fund, Cresta
Fund, Albula Investment Fund, Lis
Investment and Asia Investment
Corp have put more than 95% of
their assets in Adani group firms,
according to data compiled by
Bloomberg Intelligence. The portsto-power conglomerate also got a
boost after MSCI Inc included three
more Adani firms to its India benchmark index last month, taking the
group's total footprint to five. This
leads to mandated buying by
investors that track this index.

28,2021. The second Covid wave has led to a sudden spike in India's unemployment rate – it rose to 11.9% in May from 7.97% in the previous month, as per the Centre for Monitoring Indian Economy (CMIE).

from the date of registra-tion of the employee.

The beneficiary employee must not have been working in any establishment registered with EPFO before October 1,2020; they also should not have a universal account number or EPF member account prior to that date.

Establishments with

Establishments with less than 50 workers will have to recruit at least two new employees and those with a staff strength of more than 50 must employ at least five new employees for eligibility.

ABRY, when it was first announced, was seen to require an outlay of \$36,000 crore for the period till PYJ3 end but the

period till FY23 end, but the Cabinet later re-estimated

Cabinet later re-estimated the spending requirement at ₹22,810 crore.

"As on 17.02.2021 benefits are to be provided (under ABRY) to 8.42 lakh beneficiaries through 38,320 establishments," labour minister Santosh

Kumar Gangwar said in the Lok Sabha on March

that date

fraught with risks

leads to mandated buying by investors that track this index. "3dani stocks trade 150%-20% above 200-day moving averages, and statistically look extended," Bloomberg Intelligence analysts wrote. "Tesla was 126% above the 200-day when it peaked this year."

—BLOOMBERG

-BLOOMBERG

DLFA

DLF CYBER CITY DEVELOPERS LIMITED

Regd. Office: 10th Floor, Gateway Tower, DLF City, Phase-III, Gurugram-CIN: U45201HR2005PLC036074 Tel.: (+91-124) 456 8900; E-mail: of Website: www.dlf.in/decdlf.

AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR HALF YEAR/ YEAR ENDED MARCH 31, 2021

		Half Year Ended		Year Ended	
	Particulars	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total income from operations	112,051.81	101,876.64	202,844.83	395,011.11
2	Net profit for the period/year (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	33,780.99	32,093.65	57,444.54	251,302.97
3	Net profit for the period/year before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	33,780.99	32,093.65	57,444.54	251,302.97
4	Net profit for the period/year after tax (after Exceptional and/ or Extraordinarary items)	27,362.67	29,145.13	47,392.04	244,224.19
5	Total comprehensive income for the period/ year after tax and other comprehensive income (after tax)	27,305.73	29,158.50	47,415.31	244,200.99
6	Paid-up Equity Share Capital	276,416.77	276,416.77	276,416.77	276,416.77
7	Reserve (excluding revaluation reserve)	423,315.57	405,334.46	423,315.57	405,334.46
8	Net worth	400,519.35	382,538.24	400,519.35	382,538.24
9	Paid-up debt capital/outstanding Debt	1,049,268.18	944,793.41	1,049,268.18	944,793.41
10	Outstanding redeemable Preference shares	-			
11	Debt Equity Ratio	1.50	1.39	1.50	1.39
12	Earning per share (of ₹ 10/- each) (not annualised for half year ended)				
	Basic :	1.21	1.29	2.09	10.79
	Diluted :	1.21	1.29	2.09	10.79
13	Capital redemption reserve	31,547.73	31,547.73	31,547.73	31,547.73
14	Debenture redemption reserve	16,669.81	7,110.80	16,669.81	7,110.80
15	Debt Service Coverage ratio	1.15	1.37	1.15	2.64
16	Interest Service Coverage Ratio	1.65	1.77	1.59	4.03

Notes to the standalone financial results for the year ended March 31, 2021

- The above financial results of the Company have been prepared pursuant to the requirements of Reg 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirer Regulations, 2015 ('SEBILODR').
- Regulations, 2015 ("SEBLICUP").

 2. The above financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on June 9, 2021.

 3. The above is an extract of the detailed format of the half yearly and annual financial result filed with stock exchange under Regulation 52 of the SEBLI LOR. The full format of the half yearly and annual financial results are available on the websites of stock exchange i.e. www.bseindia.com and the Company i.e. www.dff.in/dcod/
- are available on the websites of stock exchange i.e. www.beeindia.com and the half yearly and annual financial results are available; the websites of stock exchange i.e. www.beeindia.com and the Company i.e. www.dfi.in/dcod/ 4. For the Items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI LODR, the perintendid

Managing Director DIN-00066540

KLM AXIVA FINVEST LIMITED

Door No. 3-3-408/1, First Floor, RTC Colony Opposite SBI Bank LB Naga Mansoorabad Hyderabad Rangareddi, Telengana, 500074

CIN:U65910TG1997PLC026983

Email id :axivafinves@khmgroup.in webiste: www.klmaxiva.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2021

Regulation 52(8), read with Regulation 52(4) of SEBI (LODR) Regulations 2015 For the year ended For the year

SI. No.	Particulars	31/03/2021 (Rs. In Lakhs)	ended 31/03/2020 (Rs. in Lakhs)
1	Total Income from Operations.	12,376.16	9,956.59
2	Net Profit/(Loss) for the period before tax, exceptional and (or extraordinary Items)	1,102.61	749.03
3	Net Profit/(Loss) for the period before tax, after exceptional and (or extraordinary Items)	1,102.61	749.03
4	Net Profit/(Loss) for the period after tax, exceptional and (or extraordinary Items)	705.83	50.68
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/Loss for the period after tax)	705.83	50.68
6	Paid up Equity Share Capital	6,792.82	5,312.82
7	Reserves and Surplus (excluding revaluation)	2,836.92	1,193.80
8	Net worth	9,629.74	6,506.62
9	Paid up Debt Capital/Outstanding Debt (Including all borrowings)	68,924.68	48,930.94
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	
11	Debt Equity Ratio	7.15	7.52
12	Earnings per Share (in Rs)		,
	1. Basic	1.24	0.10
	2. Diliuted	1.24	0.10
13	Capital Redemption Reserve		
14	Debenture Redemption Reserve		

- The above financial results has been approved by the Audit Committee and Board of Directors of the Company in their respective meeting held on 09th June 2021.
- 2. The Board has not recommended payment of any dividend during the year.

 3. The Company has provided depreciation based on the useful life of the assets as prescribed in Schedule II of Companies Act, 2013.

SI. No.	Particulars	Disclosures		
(a)	Credit rating and change in the credit rating, if any.	"CARE BB+; Stable" (Double B Plus; Outlook: Stable) on 22.07.2019		
(b)	Debt equity ratio.	7.15		
(c)	Previous due date for the payment of Interest.	31.03.2021		
(d)	Previous due date for the payment of principal along with interest.	5.11.2020		
(e)	Next due date for the payment of Interest.	30.04.2021		
(f)	Next due date for the payment of principal along with the interest.	05.08.2021		
(g)	Debenture redemption reserve	NIL		
(h)	Net worth	9629.74		
(i)	Net profit /loss after tax	705.83		
	Earnings per share			
(j)	Basic	1.24		
	Diluted	1.24		

For KLM Axiva Finvest Limite (DIN: 02079917

Adani riches

KERNEX MICROSYSTEMS (INDIA) LTD.

(AN ISO 9001: 2015 CERTIFIED COMPANY CIN-L30007TG1991PLC0132 Regd Office:Piot No.38(part) - 41, Hardware Technology Park, TSIIC Lz Survey No.1/1. Kancha Imarat, Raviryal (Village), Maheswaram Mano Ranga Reddy (Dist.), Hyderabad-501 510. Ph: 8414667601.

NOTICE

NOTICE Pursuant to Regulations 29 and 47 of the securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements, Regulations, 2015 is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Saturday, 12" June 221 inter-alia, to consider and approve the Audited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and year ended 31" Mand-221.

This notice is also available at the website of the company (www.kernex.in) and at the websites of the Stock Exchanges where the equity shares of the company are listed: BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

PRASADA RAO KALLURI Company Secretary

Date : 03-06-2021

V

Hong Kong Bank Bidg. 4° Floor, M.G. Road, Fort, Mumbai - 400001.
Tel. No: - 22608383 Email: mseb.review@gmail.com
Work: For conducting study and
providing consultancy for Group Restructuring
Expression of Interest is invited for appointment of a reputed
Consultancy Organisations in Mumbai for conducting study and
providing consultancy for Group Restructuring of MSFB Hudding

providing consultancy for Group Restructuring of MSEB Holding providing consultancy for Group Restructuring of MSEB Holding.

Co. Ltd group companies. MSEBHCI is parent company o
India's largest State PSUs working in the field of Powe
Distribution, Generation and Transmission. Interestet
candidates are requested to download the Expression of Interes
(Eol) document from company website (www.msebindia.com) Duly filled up EoI documents may be submitted latest by 5th July 2021.

CGM (Finance), MSEBHCL

Angel Broking Angel Broking Limited

Angel Browning Elimited
City, LG 12024H1998P.C101709
Regd. Office: G-1, Advan Taske Certier, MIDC, Road No-7, Andhei (E), Mumbai - 400 053
Tel. (022) 88070010 Fate: (022) 88070107
Corporate Office: 6h Floor, Advand Stay: Central Road, MIDC. Andhei (E) Mumbai -400 033.
Tel. (022) 4000001 Fate: (022) 4003387899

gradium broad be read in occipiention with the Americal Report 2000-21, server of the Company are requested to take note of centeral propagations is pertaining to Remuneration of Directors (page No. 124 of the Americal Report are Body Meetings (page no. 126 of the Americal Report). The revises report is placed on https://www.amgellitorking.com/get-pdf-report-way longitudes. Americal Report 2000-21-21 and on the weeks of the Stock is no. 855. L'intered air views bearintis com and featinest Stock is changing to a company of the stock of the stock of the Stock performance of the stock of the Stock performance performance of the Stock performance of the

Company Secretary and Comp

Date : June 10, 2021 Place : Mumbai financialer .epgr.in

office is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held iday, June 18, 2021, to inter-alia, consider and approve the Audited Financial Results and to commendation of a Dividend, if any, for the financial year ended March 31, 2021.

Kolkata June 10, 2021

ALKALI METALS LIMITED

Regd. Office: B-5. Block III. IDA Uppal. Hyderabad – 500 0 (An ISO 9001-14001 accredited company) CIN L27109TG1968PLC001196 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FINANCIAL YEAR ENDED 31-03-2021

	(Amount ₹ in Lakhs)				
	Quarter ended			Year ended	
Particulars	31-03-2021 Audited	31-12-2020 Un-Audited	31-03-2020 Audited	31-12-2021 Audited	31-03-2020 Audited
Total Income from Operations	1,654.17	1,443.19	1,187.29	5,556.74	7,141.58
Net Profit (+)/ Loss (-) from opeations before exceptional items and tax	5.46	107.50	(203.48)	36.50	133.17
Net Profit(+)/Loss(-) from continuing operations before tax	(9.01)	107.50	(225.02)	22.03	111.63
Net Profit(+)/Loss(-) from continuing operations after tax	(151.74)	107.50	(225.31)	(120.70)	125.49
Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehesive Income (after tax)]	(140.42)	117.33	(252.37)	(91.53)	95.24
Equity share capital	1,018.25	1,018.25	1,018.25	1,018.25	1,018.25
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited balance sheet of the previous year Earnings per Share (of Rs.10/-each)				3,835.32	3,926.85
a) Basic	(1.38)	1.15	(2.48)	(0.90)	0.94
b) Diluted	(1.38)	1.15		(0.90)	0.94

- 1. The above is an extract of the detailed format of Quarlerly/Annual Financial Results filed with the Slock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
 2. Previous year and previous quarter figures have been re-grouped or re-classified wherever necessary.
 3. The Board had recommended an Equity Dividend 41 0.00 per Equity Share of 110 pad up at their meeting held

on 10th June 2021.

4. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com, www.nseindia.com and also the Company Website www.alkalimetals.com under Investo tab) Sd/-Y.S.R. Venkata Rao Managing Director DIN: 00345524

Date: 10-06-2021 Place: Hyderabad

BLUE STAR

BLUE STAR LIMITED

ed Office: Kasturi Bulldings, Mohan T Advarii Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai Email: investorrelations@bluestarindia.com: Website: www.bluestarindia.com Telephone No: +91 22 6665 4000/+91 22 6664 4000; Fax: +91 22 6665 4016

NOTICE TO THE MEMBERS OF 73⁵⁰ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS AND RECORD DATE

THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS AND RECORD DATE NOTICE is hereby given that the 73" Annual General Meeting (AGM) of the Members of Blue Star Limited ('the Company') will be held on Wednesday, August 4, 2021 at 3:30 p.m. (If the University of the Conferencing (VC) of their Audio Visual Means ('OAVM'), to transact the business that will be set forth in the Notice of AGM.

In view of the confinuing Covid-19 pandemic, pursuant to the General Circulars numbers 02/2021, 20/2020, 17/2020 and 14/2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA) and Circular numbers SEBI/HO/CFD/CMD/2C/IR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD/2C/IR/P/2021

of the Company will be held through VC/ OAVM.

The Notice of AGM and the Annual Report for the financial year 2020-21, inter-alia, containing Board's Report, Auditors' Report and Audited Financial Statements will be sent through electronic mode only to those Members who have registered their email address with the Companyl Depository Participant(s) (CP) in accordance with the aforesaid Circulars. Members may note that the Notice of AGM and the Annual Report will be sent in due course and the same will be made available on the website of the Company at www.blestaindia.com, National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

National stock Exchange of Inola Limited at <u>www.nselindia.com.</u>

Manner of casting vote through e-voting:

Members can attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The instruction for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its Members to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM. Also, the Company is providing the facility for voting through e-voting system during the AGM. Detailed procedure of remote e-voting/e-voting is provided in the Notice of AGM.

Final Dividend and Record Date: Final Dividend and Record Date:

Members may note that the Board of Directors of the Company at their meeting held on Thursday, May 6, 2021, had recommended a final dividend of ₹ 4 (Rupees Four) per equity share of ₹ 2 (Rupees two) each for the financial year ended March 31, 2021, subject to the approval of Members at the AGM. The Company has fixed Friday, July 23, 2021, as the 'Record Date' for determining entitlement of members to final dividend. The final dividend, if approved by the Members at the AGM, will be paid subject to deduction of tax at source.

Manner for registering/updating email addresses and bank account mandate:

If your email id is not registered with the DP (for shares held in electronic form)/Company (for shares held in electronic form)/Company (for shares held in physical form), you may register your email address on a temporary basis with Link Intime India Private Limited (the 'RTA') of the Company on or before Thursday, July 1, 2021, to receive the Notice of AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2020-21 by visiting the weblink at: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email-Register.htm

Email Register.html

- To register your email id for all future correspondence and update the bank accordetalls, please follow the below process:

 Physical Holding Send a request to the RTA at mt.helpdesk@linkintime.co.in: To register email id, please provide a request letter duly signed by the registered shareholder with folio no., name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN and AADHAR (self-attested scanned copy of PAN card and Aadhar Card).
 - To update bank account details, please provide a request letter duly signed by the registered shareholder with additional documents/information as given below:
 - a) Name of the bank and branch address of the bank
 - b) Account type and account number; c) 9 digit MICR code number;
 - d) 11 digit IFSC Code; and A copy of original cancelled cheque bearing the name of the first shareholder, failing which a self-attested copy of the bank passbook/statement.

Please contact your DP and register your email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP. In the event the Company is not able to pay dividend to any Members by electronic mode, due to non-updation of bank account details, the Company shall despatch the dividend warrant drafts/cheque to such Member within the prescribed timeline.

drafts/chaque to such Member within the prescribed timeline.

Members may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that dividend paid or distributed by a company on or after April 1, 2020, shall be taxable in the hands of shareholders. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making the payment of final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, Members are requested to submit the relevant documents, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the Notice of the AGM. A separate email communication in this regard will be sent to the Members in due course.

The Notice of the 73rd AGM will be sent to the Members on their registered email addresses in

Managing Director (DIN: 01790498)

Place Ernakulan

Date: 09.06.2021

इंडिया कॉर्पोरेशन आणि भारतीय कुषी संशोधन परिषदेत करार

नवी दिल्ली, दि.१० : जास्त प्रदीर्घ जागतिक कोरोना पोहोचण्यासाठी संकटाच्या सावलीत आयसीएआरच्या शेतक-यांना स्थान निहाय, म ागणीवर आधारित टेली कृषी पुरवण्यासाठीडिजिटल कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन मल्टीमिडिया, परिषद आणि इलेक्टोनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांनी सामंजस्य आणण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. डिजिटल इंडिया कॉर्पो रेशनचा सध्याचा इंटर वटीव्ह इन्फोर्मेशन डीसेमिनेशन सुरवातीला कृषी संशोध सिस्टीम (आयआयडीएस) मंच आयसीएआरच्या प्रस्तावित ापः कार्यक्रमाबरोबर एकीकृत या सामंजस्य प्रस्तावित किसान सारथी आयआयडीएस कराराचा उद्देश आहे.

एकल वापराच्या

प्लॅस्टिकविषयी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ

घातली

ਤਚਿत

जावा

देशातल्या

नवी दिल्ली, दि. १०

एकदा वापरून फेकून

देण्याजोग्या- एकल वापराच्या

प्लॅस्टिकच्या वस्तू तुलनेने

कमी उपयक्त असतात व त्यांचा

पर्यावरणावर होणार परिणाम म

ात्र फार घटक असतो. त्यामुळे

असे प्लॅस्टिक टप्प्याटप्प्याने

बंद करण्याच्या सरकारच्या

वचनबद्धतेचा पुनरुच्चार केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

यांनी केला, प्लॅस्टिक कचऱ्याचे

एकल वापराच्या प्लॅस्टिक

वस्तूंचा वापर कमी करणे या

दोन्हींविषयी जाणीव जागृत

होणे, हे लोकांच्या वागणुकीत

बदल होण्यासाठी अत्यंत म

हत्त्वाचे आहे. असेही ते म्हणाले

महिने चालणाऱ्या जनजागृती

मोहिमेचा मंत्रिमहोदयांनी प्रारंभ

केला. प्लॅस्टिकचा शोध हा

विसाव्या शतकातील एक

अतिशय उपयुक्त शोध होता

हे खरे असले तरी व्यवस्थित

पद्धतीने गोळा ना केलेला

प्लॅस्टिक कचरा हा आता

पर्यावरणाला एक गंभीर धोका

म्हणून आपल्यासमोर उभा

ठाकला आहे, असे जावडेकर

कचऱ्याची आयात करण्यावर

याआधीच बंदी

देशात

सरकारने

विषयाच्या अनुषंगाने दोन

व्यवस्थापन करणे

जाळ्या-मार्फत याची अंमलबजावणी करण्याचाही याचा उद्देश स्थानिक स्तरावर विविध कृषी विषयक बाबींना सहाय्य करण्यासाठी बहुविध सला आणि संवाद प्रणाली उभारण्यासाठी, आयसीटी मंच विकसित आणि उपयोगात सहकार करण्याबाबत भारतीय कृषी संशोधन परिषद डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्यात सहमती झाली आहे.

संशोधन ਪਰਿਬਫ਼ੇਰ आयआय_{णह}् शेतकऱ्यांकडून मोबाइल फोनचा वापर करत कृषी विषयक माहिती गोळा भेतकऱ्यांनी जास्तीत करता येईल. शेतकऱ्यांनी

असल्याचे

सांगितले. तसेच, प्लॅस्टिक

कचरा पर्यावरणाच्या दृष्टीने

यासाठी

पर्यावरण,वन आणि हवाम

मध्ये प्रथमच 'प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम' आखून दिले. या नियमांनुसार ७०

मायकॉन खालच्या प्लॅस्टिक

एकल

प्लॅस्टिकच्या

सांगत

अधोरेखित केले

एसईएस शाळा,पालिकेची

२८ नंबर शाळा आणि सेंच्यरी

रेयॉन ही चार लसीकरण

केंद्र आहेत.या केंद्रात प्रत्येकी दोनशे ते अडीचशे नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.अतिवृष्टीमुळे

या सर्व केंद्र बंद ठेवण्यात

येणार असल्याने लसीकरण तात्पुरत्या स्वरूपात रद्द

करण्यात आले आहे.

(जेवणासाठीच्या

ानबदल मंत्रालयाने

पद्धतीने हाताळला

केंद्रीय

3809

ज्याची मागणी अशी वैयक्तिक आहे आवश्यकतांवर आधारित पर्याय आयआयडीएस देईल. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करताना तज्ञांना शेतकऱ्याचा डाटाबेस पाहणे शक्य राहील. अशा पद्धतीने तज्ञांना शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्या उत्तम पद्धतीने (केवायएफ-आपल्या शेतकऱ्याला जाणून घ्या) जाणून घेण्यासाठी आणि जलद गतीने त्याचे . निराकरण करण्यासाठी तोडगा सुचवण्यासाठी मदत होणार आहे.सध्या आयआयडीएस मंच ईशान्येकडील राज्ये. आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये कार्यरत असून आयसीएआर समवेत झालेल्या सामंजस्य करारामुळे संपूर्ण देशभरात त्याचा विस्तार होणार आहे.

मुंबई , दि. १० : सामाजिक न्याय विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत

चालविण्यात येणा-या अनुदानित

मानधनात वाढ करण्याचा निर्णय

आज उपमुख्यमंत्री अजित पवार

बैठकीत घेण्यात आला असल्याची

माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय

येत्या एक जुलैपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे वसतीगृह

यांनी दिली. ही वाढ

अध्यक्षतेखाली झालेल्या

कर्मचाऱ्यांच्या

वसतीगृह

वसतिगहातील

मानवरहित विमान प्रणालीतून सर्व्हे ऑफ इंडियाला सर्शत सूट

नवी दिल्ली, दि. १० : नागरी उड्डाण मंत्रालय (एमओसीए) आणि नागरी उड्डाण हासंचालनालयाने (डीजीसीए) मानव रहित विमान प्रणाली (यूएएस) नियम, २०२१ मधून सर्व्हे ऑफ इंडियाला सशर्त सूट दिली आहे. खेड्यांचे सर्वेक्ष आणि ग्रामीण भागांचे सुधारित तंत्रज्ञानासह मॅपिंग (स्वामि योजनेंतर्गत खेड्यांच्या ो असलेल्या भागांच्या मोत्ह्या प्रमाणात मॅपिंगसाठी ड्रोन तैनात करायला सशर्त दिली आहे. ही सूट

मंजुरीच्या तारखेपासून एक वर्ष किंवा पुढील आदेशांपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी वैध आहे. भारतासाठी ग्रामीण

एकात्मिक मालमत्ता प्रम ाणीकरण तोडगा प्रदान करणे हा स्वामित्व योजनेचा उद्देश आहे. पंचायती राज मंत्रालय. राज्य पंचायती राज विभाग, राज्य महसूल विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ड्रोन देखरेख तंत्रज्ञान वापरून आबादी भागाचे सीमांकन (ग्रामीण भागातील आबादी क्षेत्रात /

वाडी / वस्ती मधील निवासी वस्तीचा भाग. रहिवासीची जमीन यांचा समावेश आहे) डोन देखरेख तंत्रज्ञानाचा वापर

या परवानगीमुळे सर्व्हें ऑफ इंडियाला ड्रोनचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मॅपिंग करता येईल. हवाई देखरेख म ालकीच्या मालमतेचे हक्क प्रदान करण्यासाठी हाय रिझोल्यूशन आणि अचूक नकाशे निर्माण करेल. या नकाशे किंवा डेटाच्या आधारे, ग्रामीण घर मालकांना मालमत्ता कार्ड दिले जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आयआयटी-आयएससीचे कौतुक

नवी दिल्ली, दि. १० : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रम वारीत पहिल्या दोनशेमध्ये द्यालकल्याबदल पंतप्रधान अग्राटी -नरेंद्र मोदींनी आयआयटी -मुंबई, आयआयटी दिल्ली आणि

आयएससी (भारतीय विज्ञान आयएससा (भारताय विज्ञान संस्था) बंगलोरचे अभिनंदन केले. ट्वीटरव्हारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)-मुंबई, आयुआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बंगलोरचे हार्दिक

अधिनंदन्। भारतातील विद्यापीठे जागतिक शिक्षणसंस्थांनी गुणवत्तेच्या मापदंडांवर उत्कृष्ट ठरावे आणि तरुणाईतील बौद्धिक श्रीमंतीला पाठबळ द्यावे, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

८ हजार १०४ कर्मचा-यांच्या मानधनात

वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामुळे राज्यभरातील अनुदानित

वसतीगहात काम करणाऱ्या २ हजार

३८८ अधीक्षकांचे मानधन दहा हजार

क्रपरो २ हत्तार /५/ क्रतरांपाकींने मानधन

आठ हजार रुपये, तर ४७० मदतनीसांचे

आणि २ हजार ३८८ चौकीदारांचे मानधन

प्रत्येकी साडेसात हजार रुपये करण्याचा

निर्णय घेण्यात आला.या निर्णयाची

अंमलबजावणी येत्या १ जुलै पासून

करून हे सीमांकन केले जाईल.

TO ANNUAL REPORT FOR THE FINANCIAL YEAR 2 CIRCULATED TO THE SHAREHOLDERS

Angel Broking Angel Broking Limited

Regd. Office: G-1, Advant Str. (2014) 1987-(2017) 1987

Regd. Office: G-1, Advant Str. (2014) 1987-(2017) 1987

Regd. Office: G-1, Advant Str. (2014) 1987-(2014) 1987-(2014) 1987

Corporate Office: 6th Floor, Advant Star. (Certail Road, MIDC, Andheri (E) Mumbal-400 033, Tel. ((202) 4000300) Flex ((202) 800000) Flex ((202) 8000000) Flex ((202) 800000) Flex ((202) 80000000) Flex

🔷 स्मृती ऑरगॅनिक्स लिमिटेड CIN-L 24119 PN 1989 PLC 052562 नोंदणीकृत कार्यालयः १६५ अ, बालाजी भवन, रेल्वे लाईन्स १–४१३००१ दुरहवनी क्र.०२१७–२३१०२६७,फॅक्स–०२१७–२

३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

32 स्टा विचायिक संवस्ताधारण संविद्यो हुए ।

, याद्वारे युवना रोज्य के की, कंपनीची ३२ वी वार्षिक सर्ववायरण संवस्त्र मुख्य स्था हुम्बार है. १६ जुन २०२२ चेजी वृपारी २२,३० वायता आयोजित केले आहे.

निर्पल सुक असरलेला कोविड-१५ सीधीचा प्रसार ध्यानात ठेजन आणि निमम
व्यवहर अंतरात्म जारी केलेला सामान्य परिचक क. 02/२०२२,
२०/२०२०, १९/२०२०, १९/२०२० आणि सिक्युरीतीज्ञ आणि एक्सपंत्र बांडे आणं हुम्बानी जारी केलेल्या परिचक क. इक्काभ०८एमिळ्याल्य स्थापंत्र अर्था हुम्बानी जारी केलेल्या परिचक क. इक्काभ०८एमिळ्याल्य स्थापंत्र हुम्बानी अर्था हुम्बानी आणि अर्थाल्य स्थापंत्र हुम्बानी आणि आणि स्थापंत्र हुम्बानी आणि आणिक संत्र २०२२ १ चा वार्षिक अञ्चलत कंपानीच्या आप सामवादा ई निमन्द्र पार्वार प्रदेश आपत्र संत्र स्थापंत्र संत्र सं

देण्याल आली आहे. 3. हाणील स्वरुपात समामा प्रमाणपत्र बाळगणाऱ्या ज्या समासदांनी त्यांचे ई-मेल कमनीमध्ये नीद केले नसतील त्यांनी त्यांचे ई-मेल कंपनीचे समामाग हस्तातरण एखंट, (हुंहंद्र कॉपीरेट सहिंदेस्स प्रायव्हेट लिमिटेड (info@adroicosporale.com) योध्याळके नीद दुखतेत, डी मेंट स्वरुपात समामा बाळगणाऱ्या समासदांनी त्यांच्या ई-मेलमधील बदल डिपॉडीटरी पार्टीसिसेटसकडे कळवांच्या समासदांनी त्यांच्या

इन्स्तानंत्राण स्वरा इन्सामार चारानाच्या-प्रकार कळावाचाः. ४. ही मेंट स्वराणता समागा बाळणाऱ्या इत्तरील स्वराणत समागा प्रमाणपत्र बाळणाऱ्या समावदांनी आणि ज्या समावदांनी त्यांचे ई-मेल पत्रे कंपनीकडे मानेदिकले मानिद्याले आण समावदांनी इ-कोटिंग कल्याची पद्यत वार्षिक सर्वसाधाण्या समेध्या युवर्गमध्ये देण्यात आले आहे. स्वराण समावदांनी क्यांचे स्वराण समावदांनी स्वराण समावदांनी समावदांनी स्वराण समावदांनी समावदांनी स्वराण समावदांनी स्वराण समावदांनी स्वराण समावदांनी समावदांनी स्वराण समावदांनी समावदांनी समावदांनी समावदांनी स्वराण समावदांनी स्वराण समावदांनी समावदांनी समावदांनी स्वराण समावदांनी स्वराण समावदांनी समाव

स्थळ : सोलापूर दि. ११/०६/२०२१

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या ५ हजारांच्या आत

अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

अधीक्षकांचे मानधन दहा हजार रूपये,

स्वयंपाकींचे मानधन आठ हजार रुपये,मदतनीस आणि चौकीदारांचे

मानधन प्रत्येकी साडेसात हजार रूपये

होणार आहे. राज्यातील २ हजार ३८८

अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा

थेट लाभ होणार आहे. सामाजिक न्याय

विभागातर्गत राज्यात सुरु असणाऱ्या

२ हजार ३८८ अनुदानित वसतीगृहात

काम करणाऱ्या अधिक्षक. स्वयंपाकी.

मदतनीस आणि चौकीदार अशा एकूण

पिशव्यांवर (कॅरीबॅग) बंदी घालण्यात आली आहे. अनेक राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनीही €. 90 एकल वापराच्या ठराविक समाचार) (हिंदुस्थान : जिल्हा प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घातली सामान्य आहे. त्याखेरीज मंत्रालयाने राग्णालयामार्फत आज 'प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन अहवालान्सार नियम,२०१६' यामध्ये सुधारणा जिल्ह्यातील ३ लाख करण्यासाठी मार्च २०२१ मध्ये ७९ हजार ८९२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज मसुदा अधिसूचनाही जारी केली आहे. देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ८९२ कटलरी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सरू वस्तू) सारख्या नियत १२ वस्तुंवर असलेल्या राग्णांमध्ये ३६९ ने घट झाली आहे आहे.. असे जावडेकर म्हणाले. आत्तापर्यंत ५ हजार १०३ एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तू रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वापरातून काढून टाकण्या-मध्ये लोकांचा सक्रिय सहभाग जिल्हा नोडल अधिकारी अतिशय महत्त्वाचा असल्याचे डॉ. अनंत पवार यांनी पर्यावरणमंत्र्यांनी. याविषयी जनजागृतीचे महत्त्व

दिली आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह राग्णः नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३०७, बागलाण १९३, चांदवड २२०, देवका ७६ दिंडोरी २७० इगतपुरी ४२, कळवण १०३, मालेगाव १६४. नांढगाव १३१. निफाड ४३५, पेठ १०, सिन्नर ६४९ , सुरगाणा २२, त्र्यंबकेश्वर ०६, येवला ७४ असे एकूण २ हजार ७१२ पॉझिटीव्ह राग्णावर उपचार आहे. तसेच नाशिक म हानगरपालिका क्षेत्रात २ हजार १६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५३ तर जिल्ह्याबाहेरील ११ राग्ण असून असे एकूण ४ हजार ८९२ राग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार ८८७ राग्ण आढळून आले आहेत

PUBLIC NOTICE

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक

ग्रामीण मधे ९६.४८ टक्के, नाशिक शहरात ९८.१२ टक्के मालेगाव मध्ये ९६.१८ टक्के तर जिल्हा बाह्य राग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.९२ टक्के

सूचना

दैनिक मुंबई लक्षदीप या वृत्तपत्रात आज प्रकाशित सर्व जाहिरातींच्या मजकराची जबाबदारी संबंधित नाहिरात संस्थांची आणि जाहिरात देणाऱ्या व्यक्तींची अमेल. याबाबत मंबई लक्षदीपचा कोणताई र्मचारी जबाबदार असणार नाही, याची कपया सर्व जाहिरातदार. वाचक, हितचिंतकांनी नोंद घ्यावी.

आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.४४ इतके आहे Public Notice

्याति हैं ... अरह क्षत्रा मातीच दिवाई बैंक्सी मानता प्राप्त हाती होती. कंपनीच्या मानवारव्यक्तिय कंपनी क्षायत १८१३ च्या तनतुदी उत्तर्जन व्याप्त व्यातेनी कंपनी से एटाँग क्षाप्तानिक्ष्यत तर्वितम प्राप्तेट तिनिहेट या कंपनीयमंत्रे कंपनीय चर्चानी प्रचारी प्राप्तात्या उत्तरंतर करण्य (च्या आहे. उपरोक्त मृत्यु स्टताले अंतनस्वात्तर्मीकाँता कंपनीता त्याचे व्यस्ताय वृद्धी आणि अति क्षंत्र प्राप्तात्मी इक्ष्या आहे.

मा चन्छीन वर जबूद हरनांतरणावश्वत काढी आक्षेत्र असल्यान गरांनी नेतरी स्वस्थान ताहर तारतेच्यान्त १० दिसमांत भागीय हित्यहें वैष्ठ, जॉन-वेंकिंग चर्चवेशण विभाग, युवई १, २त बतन, आरोवि हित्यहें वैक्, युवई तेन्द्रत रावे व्यावक तारी, भारत्वता, युवई हर वर्षत, तमेर पड़ कर विजयतेका तावे नेतीयोज कार्यान्त १२६, वैषेत्र भी उद्योग ता तोई, जोगाव (पुढी), युवई १८००६२ वेचे पाठवारी.

च्या वतीने व करिता एनडीएक्स कावनान्ति सही/-जनत मित्तत

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients MR NITES SURESH BRAHMANE & MRS. ANITA NITESH BRAHMANE are intent

Trownship, Malad East, Murmhai - 400097. Arm about 430 sq. ft.
Originally M/S NTIN CONSTRUCTIONS AND HOTEL PROPERTIES PV.
TITD., have sod the said flat to KAVTA RAM SADARANGANI by at
TITD., have sod the said flat to KAVTA RAM SADARANGANI by at
SADARANGANI have sold to KAVTA RAM SADARANGANI by at
SADARANGANI have sold the said flat to MR MANSUKHBHAI RAW/IBHA
TANK & MRS. HANSABEN MANSUKHBHAI TANK by an unregistered
spreament for said dated 07/05/1996, and now my aforesaid clients are
intent to purchase the said flat from MR. MANSUKHBHAI RAW/IBHA
TANK & MRS. HANSABEN MANSUKHBHAI TANK
TANK & MRS. HANSABEN MANSUKHBHAI TANK

PUBLIC NOTICE

med that any such daim in, to or on the said property or any part thereof shall be used to have been waived for all intents and purposes and the same are not binding or

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERED TO

HANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM DHARMESH DEVASHIBHAI VELARI TO DHARMESH DEVSHIBHAI VELARI AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM SHEES AHMED FAUQAT TO SHEES AHMED FAWQUAT AS PER DOCU-MENTS

HAVE CHANGED MY NAME FROM AHMED ABDUL KADIR FAUQAT TO AHMED ABDUL KADIR FAWQUAT AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SANA AHMED FAUQAT TO SANA AHMED FAWQUAT AS PER DOCU-MENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM LILABEN RAMANLAL PRAJAPATI TO LEELABEN RAMANLAL PRAJAPATI AS PER DOCUMENTS

CHOUDHARY AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME MOHAMMAD SADIQ TO MOHAMMAD SADIQUE RIYAZUDDIN ANSARI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FR MANAPRA RAMAKRISHN MANAPKA RAMAKRISHNAN RAMASUBRAMANIAN TO RAMASUBRAMANIAN IYER AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANURADHA RAMASUBRAMANIAN TO ANURADHA RAMASUBRAMANIAN IYER AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANAND RAMASUBRAMANIAN TO ANAND RAMASUBRAMANIAN IYER AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHRUTI SHRIKANT PATHAK TO SHRUTE SHRIKANT PATHAK AS PER MAHARASHTRA GOVERNMENT GA-ZETTE REGISTRATION NO.M-2114261. PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME ZETTE REGISTRATION NO IN-CITIENTS
SAMANABHAI NANJIBHAI NAGWAN / HAVE CHANGED MY NAME FROM
MCCIVAN SAMANBHAI SAMANBHAI NAGWAN / KOLANCH MAYANAN OR KOLANCH TO
TO SIMON NANJI MACWAN AS PER
DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM FRANCINA MARIA TO FRANCINA GODWIN PALIAS PER THE GAZZETTE NO: M-2116866

I HAVE CHANGED MY NAME FROM SUMON BANERJEE TO SUMAN BANERJEE AS PER AFFIDAVIT DATED 09/06/2021

I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM DILIPKUMAR RAJAI YADAV TO DILIP RAJAI YADAV VIDE GOVT OF MAHARASHTRA GAZETTE (M-2118913)

I HAVE CHANGED MY NAME FROM RITAKUMARI RAJAI YADAV TO RITA RAJAI YADAV VIDE GOVT OF MAHARASHTRA GAZETTE (M-2118861)

WE MANIT MANDAL AND VRUSHALI MANDAL HAVE CHANGED OUR MINOR
DAUGHTER'S NAME FROM TIARA
MANDAL TO THISHA MANDAL TO THISHA MANDAL TO THISHA MANDAL TO THISHA MANDAL TO THOSHAM TO MAKE TO HUSSANI
HUSSANBHAI SARVAIYA HAVE
GOVT OF MAHARASHTRA GAZETTE
CHANGED MY NAME TO HUSSANI
HUSSANBHAI SARVAIYA HAVE

I HAVE CHANGED MY NAME FROM
ROOPA SADASHIMM KAUNDER TO
ROOPA MURUGAN THONDAMAN VIDE
GOVT OF MAHARASHTRA GAZETTE
(M-2117626)

I HUSEN SHAIKH HAVE CHANGED MY
SABIR TO HUSSAIN SABIR MOHD
SHAIKH AS PER DOCUMENT
I MOHAMMED KHWALA NASRUDDIN
HAVE CHANGED MY NAME TO

PER DOCUMENT

I KRISHNAMOORTHY / MURTHY HAVE CHANGED MY NAME TO KRISHNAMOORTHY BOOSHANA VATHIAR AS PER DOCUMENT

I RAJESWARI / RAJESWARI MURTHY HAVE CHANGED MY NAME TO RAJESWARI KRISHNAMOORTHY AS PER DOCUMENT

I CHAURASIYA BRIJESHKUMAR

HABIB SARVAIYA AS PER DOCUMENT

I KULDEEP KUMAR HAVE CHANGED MOHAMMED KHWAJA NASIRUDDIN MY NAME TO ARMAAN SHAIKH AS SHAIKH AS PER DOCUMENT

I MOHD HUSAIN BANDEALI SHAIKH KHALEDI HAVE CHANGED MY NAME HUSSAIN KHALEDI SHAIKH AS PER DOCUMENT

VALI SALOD AS PER DOCUMENT

VEDPRAKASH RADHESHYAN CHAUBE HAVE CHANGED MY NAME TO VEDPRAKASH RADHESHYAN CHATURVEDI AS PER DOCUMENT

I CHAURASIYA BROLESTRUMINIS SUBAS HAWE CHAWSED MY NAME TO BRUESH SUBHASH BARAI AS PER DOCUMENT KUSHASH BARAI AS PER HAYE CHAMSED MY NAME TO KUSUMLATA VEDPRAKASH CHAUSE KUSUMLATA VEDPRAKASH CHAUSE KUSUMLATA VEDPRAKASH CHAUSE CHATURVEDI AS PER DOCUMENT

उल्हासनगरातील लसीकरण केंद्र तीन दिवस बंद, अतिवृष्टीमूळे पालिकेचा निर्णय आयटीआय खेमानी स्थित

प्लॅस्टिक

उल्हासनगर दि १० हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उल्हासनगर ादल्यान उल्हासनगर महानगरपालिका कार्य क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्र १० ते १३ जून पर्यंत बंद राहणार आहेत.जनसंपर्क अधिकारीडॉ युवराज भदाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्धारे दिली आहे.

उल्हासनगरात

निवडणूक आयुक्त म्हणून अनुप चंद्र पांडे यांची नियक्ती नवी दिल्ली, दि.९ (हिंदुस्थान

उत्तर प्रदेश तुकडीचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची केंद्रीय निवडणक निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. अनुप चंद्र पांडे ज्या दिवसापासून पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून ही नियुक्ती लागू राहील. विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी

PUBLIC NOTICE

समाचार) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोगाचे विभागाने मंगळवारी या संदर्भातली अधिसूचना जारी

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large I, MR. ABHISHEK KRISHNA BEHARI, residing at Flat No. 902/903, Antariksh Chs Ltd, Kanakia Road, Opp. Mira Road Police Station, Mira Road (East), Than e-401107.Hereby revoke and rescind

नांक : ११.०६.२०२१ काण : मुंबई